



Ref/No/HDFCAMC/SE/2021-22/33

Date - June 24, 2021

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot C/1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.	BSE Limited Sir PJ Towers, Dalal Street, Mumbai – 400001.
Kind Attn: Head – Listing Department	Kind Attn: Sr. General Manager – DCS Listing Department

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith the copies of newspaper advertisement published regarding Notice convening the 22nd Annual General Meeting of the Company, E-voting and Book Closure Information.

The said newspaper clippings are also available on website of the Company, www.hdfcfund.com

Thanking you,

**Yours faithfully,
For HDFC Asset Management Company Limited**

**Sylvia Furtado
Company Secretary**

Encl: a/a

HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with Standard Life Investments

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office : "HDFC House", 2ndFloor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020
Tel.: 022 - 6631 6333 Fax: 022 - 6658 0203 Website: www.hdfcfund.com email: shareholders.relations@hdfcfund.com

Mehul Choksi: The first glimmers of fraud

The diamantaire's implication in his nephew's defrauding of PNB is well documented. Less well known is the sharp practices he employed in his Indian businesses long before this global scandal erupted

PAVAN LALL
Mumbai, 23 June

Despite recent developments that have accelerated the impending extradition of fugitive diamantaire Nirav Modi, who has been in custody in London's Wandsworth Prison for over two years, the last month has seen his uncle Mehul Choksi dominate the headlines instead with his circus-like exhibition in the Caribbean that has involved red herrings such as a "girlfriend", to whom his wife seemed to have no objection, and possibly concocted stories of being kidnapped and manhandled.

Choksi was widely regarded as Modi's Svengali in Mumbai when he returned from Belgium to expand his business. He had fled to Antigua well before news around how Modi finagled thousands of crores from Punjab National Bank (PNB) and other institutions through a series of allegedly coordinated and fraudulent actions involving letters of undertaking, or LoUs.

While Modi's operations around the diamond brand that he hoped to make the first global label from India have been well documented over the last three years, with details around his shell companies to the route he used for circular transactions across the world to launder and siphon money out from firms he operated, less has been spoken about Choksi, his mentor. Why has the Indian government gone to such lengths to get Choksi back? One legal analyst who spoke on condition of anonymity said that it's vital to remember that Choksi's extradition from Antigua has been a matter of public knowledge for over a year, which means he knew he'd have to take steps to move ahead of the tightening noose.

Choksi was first implicated in the alleged fraud against PNB on January 31, 2018, in a First Information Report filed by the Central Bureau of Investigation alleging Modi had committed a massive \$2-billion bank fraud through his companies Firestar International and subsidiaries. The amount in recent times is pegged to be around \$4 billion when factoring Choksi's alleged frauds as well. According to court documents, key charges included round-tripping of goods through sham transactions; overvalued inventory; and the use of CVD or lab-created diamonds in place of real ones.

But in fact, Choksi was running into trouble decades ago with his "house of brands" jewellery firm Gitanjali Gems. A Palanpuri Jain whose father and uncles were also jewellers, Choksi always wanted to be the Vijay Mallya of the diamond world, and chased the larger-than-life image by hiring actresses and models to push his ornaments, sponsoring horse races at the turf clubs and even hiring French executives to add sheen to his sales and marketing.

None of this hid the sheen of sharp business practices. Digvijaysinh Jadeja, a Gujarat-based jeweller who was a franchisee with Gitanjali Gems, claims he was cheated of around ₹60 crore in a gold loan scheme in which Choksi would pay interest money for gold loaned to him as raw material for making jewellery.

The deal, according to Jadeja, was structured so that Choksi was to pay interest on the value of the gold and then return the total capital cost of the metal after he had realised his proceeds from finished jewellery sales. Instead, he not only defaulted on interest payments but also failed to return the gold or its capital value.



Digvijaysinh Jadeja, a Gujarati-based jeweller, recalls how when Choksi first met him, and they were scouting around Bhuj, the Gujarati town that is around 700 km away from Pakistan, the diamantaire suggested they could run a 'Number 2 business' across the border

Jadeja, who had filed complaints with the Gujarat police, recalls how when Choksi first met him, and they were scouting around Bhuj, the Gujarati town that is around 700 km away from Pakistan, the diamantaire suggested they could run a "Number 2 business" across the border, which Jadeja declined to do.

Beyond the gold loans over which he went rogue, Choksi ran other schemes, Jadeja said. In Hindi, *tamanna* and *shagun* mean aspiration and auspicious, respectively, but in Choksi's world they were *poonji*, or finance schemes, where retail clients could make monthly instalment payments for and then buy an ornament at the end of the year. "In many cases, these smaller income clients were making payments in cash and when the year ended, such stores would be shut down, the manager would be replaced and clients never got what they had paid for," he said. "If they lodged official complaints, their payments mostly being in cash would not have a record and, there-

fore, be denied by Choksi and the team."

Around 2013, Choksi also got into a skirmish around his publicly traded company, which at its peak was generating a turnover of as much as ₹16,500 crore. He got pulled into a securities scam being investigated by the Enforcement Directorate and the Securities and Exchange Board of India (Sebi) because the regulators were pursuing his alleged involvement in rigging his shares in collusion with a Mumbai brokerage Prime Securities, and two dozen (shell) entities that traded in Gitanjali shares.

According to a report by examiners for courts in America that have been investigating Samuels, a Choksi-controlled American company, one of the key plays used was the creation of "puppet companies" that fronted as vendors.

One puppet vendor employed by Choksi was Exclusive Design Direct, or EDD, which reflected as one of its largest independent inventory suppliers but was in reality a one-person front company run out of a psychologist's office in Sterling Heights, Michigan, according to the report. No inventory was shipped from this vendor and Choksi and his co-conspirators issued tens of millions of dollars in invoices on EDD's behalf and caused tens of millions of dollars to be transferred from Samuels' bank accounts to EDD. Choksi denied wrongdoing against all allegations but did file the country well before the PNB scam made news.

London-based lawyer Sarosh Zaiwalla, said, "This is going to continue because it is common knowledge here that in India laundering ill-gotten Indian money abroad is a common practice. To check this, governments have to collaborate but reality requires that the enforcement has to start in India first." He added, "Two years ago a corporate insider came to meet me and said he has contacts that could fix the judiciary in India when it comes to complex cases and that it could be done in Mumbai and in Delhi and so this is where the stemming of the rot needs to be caught first."

Meanwhile, the question of Choksi's extradition from Dominica, where he is currently located, remains an open one. As William Cook, an eminent American lawyer who specialises in immigration pointed out, it is key to remember that a good lawyer's job is to make this process so tortuous that hopefully the prosecutors give up.

"It always seems clear how a case should resolve until you're the defendant looking at it from a completely different perspective. Lawyers work their hardest for their clients without regard to whether they are guilty or not," he said. "At the same time, the country that has possession of the defendant in another country wants to be absolutely sure before they turn him over to their home country for prosecution. So these extradition cases sometimes can literally take years to resolve."

Consumer protection rules: Impact on e-tailers & buyers

NEHA ALAWADHI & SHREYA NANDI
New Delhi, 23 June

The week began with the government proposing a slew of changes in the consumer protection rules that, besides protecting the interest of consumers, aim to make e-commerce companies more accountable and responsible. The rules have created quite a stir among companies, with some anticipating a change in their business structure if these are implemented. Why are e-commerce firms worried and what will change for online shoppers? Let's find out.

Why has the government proposed the new e-commerce guidelines?

The amendments to the Consumer Protection (E-Commerce) Rules, 2020, which the Ministry of Consumer Affairs made public on Monday, apply to both domestic and foreign e-commerce companies and are currently in the draft stage. The ministry has sought comments from all stakeholders by July 6. It has said that over the last one year, the government received several representations from consumers as well as traders and associations, complaining against cheating and unfair trade practices in the e-commerce ecosystem. Besides, regulatory oversight for the sector was much needed, it said.

Who are the stakeholders?

All companies that qualify as e-commerce. According to the definition provided in the rules (unchanged from last year), they apply to "all goods and services bought or sold over digital or electronic networks including digital products". This means everyone, from Amazon, the Walmart-owned Flipkart, Snapdeal and Mynta to the more specialised vertical-led platforms such as FirstCry, Nykaa and so on.

Government officials said that taxi aggregators such as Ola and Uber, food aggregators like Zomato and Swiggy, online grocery stores such as BigBasket, among others, will also fall under the ambit of the proposed rules. Even Facebook Marketplace, which facilitates buying and selling over the social networking platform, will have to comply.

So, what is problematic about this?

For the consumer, it could mean no flash sales or online platforms offering substantial discounts or promotions for a very short period of time. The consumer affairs ministry later clarified that conventional flash sales are not banned, but "fraudulent" and "back-to-back" flash sales cannot take place. Industry executives are awaiting clarity on the finer details of what constitutes "conventional" flash sale and what doesn't.

The draft rules would also increase the compliance burden of e-commerce firms. For instance, the rules require all e-commerce firms to appoint a grievance officer, a chief compliance officer and a 24x7 nodal officer.

Further, there are several proposals that would require either a change in their existing business model or for them to make product changes. There is, for instance, the liability point. The proposed rules make e-commerce marketplaces responsible for the sellers' activities. The argument from players is that they are a marketplace, so they do not have any relationship with the seller; so then how can they be held liable? Moreover, the earlier rules mandated that marketplaces keep a distance from sellers.

What kind of changes will companies have to make? The rules, for instance, ask e-tailers to send a notification and suggest "alternatives" before a consumer buys a product to give a fair opportunity to goods manufactured in India. They will not only have to rank goods

but also come up with a framework such that the ranking does not discriminate against domestic goods and sellers.

Also, no marketplace or e-commerce entity will be allowed to sell goods or services to any person who is registered as a seller on its platform.

And, they will have to ensure that marketplaces do not use any information collected through their platforms for the unfair advantage of their own associated enterprises. So, for example, Nykaa cannot use the data it collects through its platform to sell its own products. Similarly, Amazon has a private label called Solimo. According to the new rules, it cannot promote Solimo over other brands selling similar stuff.

Companies argue that with such restrictions, building a private label will be near impossible.

But wasn't an e-commerce policy already in the works?

Yes, a draft e-commerce policy was proposed by the Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) under the Ministry of Commerce and Industry in 2019. It was rolled back after opposition from some quarters. DPIIT will roll out a comprehensive e-commerce policy soon.

The much-awaited policy will be implemented by making changes in the foreign investment rules, consumer protection rules as well as Information Technology Act.

Is this good for consumers?

Seemingly, yes. But the argument can go both ways.

Many of the new proposals go against what happens in the offline world. A flash sale, for example. Offline retail stores often have select previews and better discounts for their loyalty programme customers. If the argument is to have a level playing field — offline retailers have for long said they can't compete with the deep discounts online stores offer in such flash sales — the field isn't the same in the offline world either. Paying loyalty programme members, after all, do get priority over regular customers.



Conventional flash sales are not banned, but 'fraudulent' and 'back-to-back' flash sales cannot take place

What kind of changes will companies have to make?

The rules, for instance, ask e-tailers to send a notification and suggest "alternatives" before a consumer buys a product to give a fair opportunity to goods manufactured in India. They will not only have to rank goods

As Covid made employee verification tough, 32% firms turned to tech: EY

Survey makes a case for tech-driven tailored approach, rather than one-size-fits-all process

BS REPORTER
New Delhi, 23 June

As corporate India jostles with the disruptions caused by the Covid-19 pandemic, one challenge — of the many — that organisations are facing is how to conduct background checks of potential employees. With traditional methodologies proving inadequate, 68 per cent of companies faced challenges in completing background checks during the lockdown; 36 per cent were unable to complete the verification process; and 32 per cent leveraged technology tools for the process. These are the findings of a survey by EY Forensic & Integrity Services with key human resources (HR) executives from large corporate entities. The findings of the survey have been released in a report entitled "Digital transformation drives employee background checks in the new normal" (see chart).

Since in-person interviews stopped due to the Covid-19 pandemic, HR teams and recruiters had little option but to conduct only preliminary checks or skip this step altogether, says Arpinder Singh, global markets and India leader at EY's Forensic & Integrity Services, in the report. The study draws attention to the need to explore new avenues for such checks, especially the use of technology tools and digital platforms.

The survey was conducted through an online questionnaire and over 115 responses were received. The respondents — all of them based in India — were senior executives from HR functions, representing a mix of Indian enterprises as well as the Indian subsidiaries of multinational companies. The industries surveyed included banking and financial services, manufacturing, technology, media and entertainment, IT/ITeS, life sciences, automotive, retail and consumer products.

THE COVID-19 CHALLENGES

68% faced challenges in completing background checks during the Covid-19 lockdown

36% were unable to find alternative ways to complete the checks

33% consider employee background checks as a leading industry practice

32% leveraged technology tools as an alternative mode of verification during the lockdown

DISCREPANCY LEVELS IN CORPORATE INDIA

96% experienced negative results during background checks in up to 10% of existing or new employees

COMMON REASONS FOR A NEGATIVE BACKGROUND CHECKS

87% Incorrect employment records

45% Incorrect education history

44% Termination at previous employers

ACTION BY ORGANISATIONS WHEN A BACKGROUND CHECK IS FOUND TO BE NEGATIVE

2% No action taken


88% Termination or withdrawal of the job offer

BACKGROUND CHECKS CONDUCTED TO

80% Mitigate the possibility of a fraud or theft

79% Safeguard the company's reputation

PRE-EMPLOYMENT CHECKS



do employee background checks after onboarding

consider background check reports mandatory before a new employee is given active business responsibilities

UNEXPECTED CHALLENGES IN VERIFICATION

36% Were unable to complete the checks

31% Could only manage preliminary checks of new employees

27% Stated no alternative modes were explored for background checks

19% Conducted manual checks through telephone calls or self-verification

BACKGROUND CHECKS CAN BE STRENGTHENED THROUGH

72% Digitisation of records with educational institutions

66% Usage of modern technology tools to make preliminary assessment of employee credentials

56% Automation of processes

SIGNIFICANCE OF A TAILORED APPROACH

53% have the same scope for background checks across levels and roles

38% conduct background check for both permanent and contractual employees

The Gaekwar Mills Limited

CIN : L17120MH1949PLC007731
Reg Office: 2/2, Plot-2, New Sion CHS, Swami Vallabhdas Marg, Road No. 24, Sindi Colony, Sion, Mumbai - 400 022. Tel: 022-4018811 / 22. Email Id: gaekwarmills1928@gmail.com Website: www.gaekwarmills.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021 inter-alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

Further, in accordance to Regulation 46 of SEBI Listing Regulations, the details of the aforesaid meeting are available on the website of the Company i.e. www.sebiindia.com and on the website of the Company i.e. www.gaekwarmills.com.

By order of the Board,
For The Gaekwar Mills Limited
Sd/-
Ratan Karanjia (Director)

Place: Mumbai
Date: 23rd June, 2021

Lotus Eye Hospital and Institute Limited

CIN No. : L85110T1997PLC007783
77/12, Avinashi Road,
Civil Aerodrome Post, Coimbatore - 641 014.
Tel: 0422 4229900, 4229999. Fax: 0422 4229933.
E Mail: companysecretary@lotuseye.org
Website: www.lotuseye.org

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday the 30th June, 2021 at the registered office at 77/12, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Coimbatore - 641 014 to inter-alia consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021. This information shall also be available on www.lotuseye.org, www.sebindia.com and www.nseindia.com.

For Lotus Eye Hospital and Institute Limited (Sd/-) Aakanksha Parmar (Company Secretary)

Coimbatore
22.06.2021

Business Standard

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. Published at H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centre, PB.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor : Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at feedback@bsmail.in

Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:

Ms. Mansi Singh

Head-Customer Relations

Business Standard Private Limited,

H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centre, PB.Marg, Worli,

Mumbai - 400013

E-mail: subs_bs@bsmail.in

"or sms, REACHS TO 57575

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.

Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

HDFC

ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with Standard Life Investments

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631 6333 • Fax: 022 6658 0203

E-mail: shareholders.relations@hdfcfund.com • Website: www.hdfcfund.com

NOTICE OF THE 22nd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the 22nd Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on **Friday, July 16, 2021 at 3:00 P.M (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice of the AGM.

The Company has sent Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2020-21 on June 22, 2021 via email to those members whose email IDs are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DPs), in accordance with the MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by SEBI. These documents are also available at:

- Company's website at www.hdfcfund.com
- Websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com
- Website of Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. KFin Technologies Private Limited (KFinTech) (formerly known as Karvy Fintech Private Limited) at <https://evoting.kfintech.com>.

The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has appointed Mr. Surjan Singh Rauthan (C.P. 3233) Proprietor of S. S. Rauthan & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner. The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- Members, whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. July 9, 2021, shall be entitled to vote on the Resolutions set forth in the Notice of the AGM by availing the facility of e-voting provided by KFinTech. The voting rights shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. For details relating to e-voting, please refer the Notice of the AGM.

- The remote e-voting period will commence at 10.00 a.m. on Monday, July 12, 2021 and will end at 5.00 p.m. on Thursday, July 15, 2021. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Thursday, July 15, 2021. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

- In addition to the above, those Members, who will be attending the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to cast their vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, a member can opt for only single mode of voting i.e. through Remote e-voting or voting during AGM. If a Member casts votes by both modes then voting done through Remote e-voting shall prevail and vote during the AGM shall be treated as invalid.

- Any person, who becomes a member of the Company after dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date i.e. July 9, 2021, may refer the Notice of the AGM for the detailed instructions on remote e-voting as well as attending the AGM through VC / OAVM and casting votes during the AGM. For any queries related with reference to the same, members may write to evoting@kfintech.com or shareholders.relations@hdfcfund.com.

- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register / update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email addresses with KFinTech at inward.ris@kfintech.com to receive electronic copy of the Annual Report 2020-21 along with Notice of 22nd AGM, instructions of e-voting and instructions for participation in the AGM through VC / OAVM.

- In case of any query and / or grievance, in respect of e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <https://evoting.kfintech.com> (KFinTech Website) or contact Ms. M Krishna Priya, Senior Manager of KFinTech at evoting@kfintech.com or phone no. 040-6716 1510 or call KFinTech's toll free no.1-800-3094-001 for any further clarifications.

Further, pursuant to the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Companies Act, 2013 read with rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, July 1, 2021 to Friday, July 16, 2021 (both days inclusive) for determining the entitlement of the members to the dividend for financial year ended March 31, 2021. The dividend, if approved by the members, will be paid from the day after the AGM scheduled to be held on July 16, 2021.

For HDFC Asset Management Company Limited

Sd/-

Sylvia Furtado

Company Secretary

ACS: 17976

Place : Mumbai

Date : June 23, 2021

PNB Punjab National Bank
 सकेन एसएचडीआरए मुंबई सेंट्रल
 पीएचडी प्रमोटीव्ज, १ला मजला, प्लॉट
 सी-१, ब्लॉक-जी, बांद्रा कुर्ला सुकेश,
 बांद्रा (पूरु), मुंबई-४०० ०५१.
 ईमेल: cs8282@pnbc.co.in

शुद्धिपत्र
 ०१.०६.२०२१ रोजी प्रथम अंश वरून आणि ०१.०६.२०२१ रोजी शुद्धिपत्र वरून प्रकाशित झालेल्या ई-वित्तीय विधी
 सुधारणेचा अंश ई-वित्तीय विधीच्या अटी व शर्तीच्या अनु. क्र. ३ मध्ये सुद्धीपत्रे करून आले आहे. कृपया योग्य ई-
 वित्तीय विधीच्या अटी आणि शर्ती वाचून घ्यावा याचा.
 १. इच्छुक बोलादीत/घोटीदारानी कृपया त्यांचा घोषणाद्वारे इ-वित्तीय विधी आणि ई-मेल आयडी यांचा पुरावा
 (https://www.mstcgroup.com) वर नोंदणी करावी. पुढे, त्यांनी आपल्या केंद्रातील दस्तावेजां अंतर्गत
 करणारे. एकदा का ई-वित्तीय विधी प्रणालीद्वारे केंद्रातील दस्तावेजांची प्रत घ्यावी (२ कामे दिवा लागू
 नसतात) की, इच्छुक नोंदणीत/घोटीदार यांचा पुरावा आहे. ई-वित्तीय विधी आणि नोंदणी २८.०६.२०२१ रोजी
 त्यांच्या मालकी ईमेलवर नोंदणी करून घ्यावी. इच्छुक घोषणाद्वारे पत्रा वाचून घ्यावे. इच्छुक नोंदणीत/घोटीदार
 दस्तावेजां प्रत घ्यावी आणि नोंदणी करून घ्यावी. इच्छुक नोंदणीत/घोटीदार दस्तावेजां प्रत घ्यावी. इच्छुक
 नोंदणी आणि शर्तीचे कोणतेही बदल नाहीत.
 सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 चंभार नगरपालिका

The spirit of Mumbai
 is now
93 years old!

FREE PRESS
 JOURNAL

www.freepressjournal.in

कंट्रोल प्रिंट लिमिटेड
 सी.आय.एन. एल२२१११एमएल११११पीएलसी०५११००
 नं. कार्यालय: सी-१०५, हिरो मीगापुड इन्स्ट्रियल इस्टेट,
 अंधेरी-कुर्ला रोड, मोगो नाका, अंधेरी (पूरु), मुंबई-४०००५१.
 दूरध्वनी क्र. ०२२-२८५११०६/१११११०६
 ईमेल: companysecretary@controlprint.com
 वेबसाईट: www.controlprint.com

कंपनीच्या भागधारकांच्या माहितीसाठी सूचना
३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटिंगची माहिती

३० व्या सध्याच्या सभेच्या सुरुवातीस आणि विशेष कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या
 सर्व प्रयोग तत्सुद्धी सहायका दिनांक ०८ एप्रिल, २०२० चे जलस ससुद्धी क्र. १४/२०२०, दिनांक १३
 एप्रिल, २०२० चे जलस ससुद्धी क्र. १७/२०२० आणि दिनांक ५ मे, २०२० चे जलस ससुद्धी क्र.
 २०/२०२० आणि १३ जानेवारी २०२१ रोजीचे एमएलए जलस ससुद्धी क्र. ०२/२०२१ च्या अनुषंगाने
 कंपनीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हिडीओ") अर्ध
 ऑनलाईन व्हिड्युअल मिम ("ओएलवीएम") मार्फत सोमवार, १६ जुलै, २०२१ रोजी सक. ४.३० (भा.प्र.वे.)
 होईल.
 संबंधित सभेपूर्वीच्या अनुषंगाने, एजीएमची सूचना आणि अधिसूचना २०२०-२१ साठी अंतिम आणि
 एकत्रित वित्तीय विवरणे त्यासह संचालक मंडळाच्या अहवाल, लेखापरीक्षांचा अहवाल आणि त्यास जोडणे
 आवश्यक असलेले अन्य दस्तावेजे ज्यांचे ई-मेल अड्रेसिने कंपनी/डिजिटल पॉलिफिलिड कडे नोंदवले आहेत
 त्या कंपनीच्या वेबसाईटवर २३ जून, २०२१ रोजी पाहिले आहेत. वरील दस्तावेजे कंपनीची वेबसाईट
 www.controlprint.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नेशनल स्टॉक
 एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि
 www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहेत. एजीएमच्या सुरुवातीस उद्देग केलेले दस्तावेजे या सूचनांच्या
 निराकरण्या तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत सभासदकांकरून कोणतेही शुल्क न घेता निर्दिष्टाची
 इलेक्ट्रॉनिक पध्दतीने उपलब्ध असतील. असे दस्तावेजे बसू इच्छिणाऱ्या सभासदांनी
 secretary@controlprint.com वर एक ईमेल पाठवावा.
 निदेश ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये ई-व्होटिंग साठी निर्देश:
 कंपनी किंवा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभा करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचा
 ("ई-व्होटिंग") यंत्रणेचा अधिकार वापरण्यासाठीची सुविधा पुरवण आहे. पुढे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टिम
 मार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्यांनी व्होट ई-व्होटिंगने
 त्यांची मत न दिलेच्या एजीएम तहा हद्द राहिल्या सभासदांना एजीएममध्ये मत देणे शक्य होईल.
 ई-व्होटिंग सुविधा प्रकल्पकारिता एनसी नमूद कंपनीने सीडीएसएल सी सेवा घेतली आहे. ई-व्होटिंग मधील
 सर्वोच्च माहिती आणि निर्देश ई-मेल मार्फत सभासदांना पाठवले आहेत. डिपॉझिटअरनाईस प्रकर, प्रत्यक्ष
 प्रकरेने अंतिम धारण करणाऱ्या सभासदांनी करणाऱ्या व्होट ई-व्होटिंग मधील आणि ज्यांनी व्होट ई-मेल
 अड्रेसिने नोंदवले नसतील त्या सभासदांसाठीही पध्दत निवडण्यास सुचविले दिले आहेत आणि ते कंपनीच्या
 वेबसाईटवर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत.
 निदेश ई-व्होटिंग घालतील कालावधीत उपलब्ध असेल.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशिलानी अम्हाल, श्री. गिरधरी परांमन रोहिता,
 भारतीय रिझर्वीच्या जागा कार्यालयीन पदा येथे फ्लॉट क्र. २, तळ मजला, अंश बंधन, ६२४/७,
 २४वा रोड, खार(पश्चिम), मुंबई-४०० ०५२ यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार
 वर्णन मिळवता येईल (सदर परिसर) त्याधिकार तपासण्याचे सुचित केले आहे.
 कोणत्याही व्यक्तीस सदर परिसर आणि/किंवा त्याचा कोणताही भागसंदर्भात किंवा त्यावर
 किंवा त्यामध्ये किंवा त्याच्याशी करार, विक्री, अदलाबदल, अभिहस्तान्कन, गहाण, प्रभार,
 भेट, विषयव, वारसा, भोगवट, कब्जा, कुळबहिवाट, पोट-कुळबहिवाट, लिख आणि
 लायमन्स, केअर टेकर बेसीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेपट्टाअंतर्गत, धारणाधिकार,
 देखभाल, अदलाबदल, हस्तान्तर, सुविधाधिकार, हक्क, करारनामा किंवा शर्ती, निर्वाह, भार
 याशिवाय कसेहीच्या बाबी कोणताही शेअर, अधिकार, नामाधिकार, लाभ, हिस्सेबंध, दावा,
 आक्षेप आणि/किंवा मागणी काही अस्तव्यास लिखित स्वरूपात पुरवण्यास कोणत्याही
 पुरवत्यासह नोंदविले अशा प्रमाणात प्रतीक्ष निम्नव्याक्षरीकारांना आमचे कार्यालय २ रा
 मजला, एन.एम. वाडीया इमारत, १२३ एम.जी. रोड, फ्लॉट, मुंबई ४०००१२ येथे सर
 प्रकाशनास एक उ (सात) दिवसांच्या आत कळविणे, बसू केल्यास अशा व्यक्तीचे कोणताही
 आणि सर्व असे संबंधीत शेअर, अधिकार, नामाधिकार, फायदा, हिस्सेबंध, दावा, आक्षेप
 आणि/किंवा मागणी अस्तव्यास न राह करण्यात येतील आणि त्यामिती आणि/किंवा परिष्कारित
 आणि आमच्या अशिलान्तर बंधनकारक नसेल आणि तथा दाव्यांच्या संदर्भाशिवाय प्रस्तावित
 हस्तान्तर पूर्ण करण्यात येतील.

जाहीर सूचना

सर्व संबंधित बांना सूचना देण्यात येते की, माझे
 अशील सी. प्रविषा ताराणा मोगी हे
 चारकोप (१) मीलाप सीएचएच लि., प्लॉट क्र.
 १८३, रस्ता क्र. आएससी-२३, सेक्टर-१,
 चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७
 मधील खोली क्र. ७ चे एकमेव मालक आहेत व
 त्यांनी प्रस्तावित खोलीदार यांना सदर खोली
 विकण्याचे मान्य केले आहे.
 तसेच नोंद घ्यावी की, सदर खोलीच्या
 संबंधीत मूळ वाटपटी क्र. सव्यद फिरोझ
 अहमद यांच्या नामावलीत महाराष्ट्र शासकिय
 आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे जारी १ मूळ
 वाटपट्टे हे भाव्या अशिलान्द्वारे गहाळ/ हलवले
 आहेत.
 कोणताही व्यक्तीस/ बँक/ वित्तीय संस्था यांना
 सदर खोली संदर्भात कोणतेही हक्क, नामाधिकार
 वा हिस्सेबंध असे की विक्री, गहाण, भाडेपट्टा,
 धारणाधिकार, भेट, कुळबहिवाट, मालकीहक्क
 जर अस्तव्यास त्यांनी सदर प्रसिद्धी तारखेपासून
 १४ (चौदा) दिवसांच्या आत पुरवण्यास
 नसल्यास निम्नव्याक्षरीकारांना लेखी
 स्वरूपात सुचित करणे आवश्यक आहे अन्यथा
 सदर कोणतेही दावे काही अस्तव्यास व
 अस्तित्वात नसल्याचे किंवा त्यामिती मानले
 जातील व विक्री/घोटीद्वारे व्यवहार कोणत्याही
 दाव्यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण करण्यात येतील.
 सही/-
 डॉ. व्ही. गणपत
 वकील, उच्च न्यायालय
 क्रम क्र. डी-४६, मिलाप सीएचएचएल,
 प्लॉट क्र. १८३, सेक्टर १, चारकोप,
 कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.
 दिनांक: २४.०६.२०२१

HDFC
 ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
स्टॅंडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स सोलव्ज एक संयुक्त उपक्रम
 सी.आय.एन. एल२२१११एमएल११११पीएलसी०५११००

नोंदणीकृत कार्यालय: एचडीएफसी हाउस, २रा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६५-१६६, बॅंके रोडवेलेशन,
 चर्चिटेड, मुंबई - ४०० २००. फोन: ०२२ ६६३१ ६३३३ • फॅक्स: ०२२ ६६५८ ०३०३
 ई-मेल: shareholders.relations@hdfcfund.com • वेबसाईट: www.hdfcfund.com

**२२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,
 ई-मतदान आणि बुक क्लोजरची माहिती**

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंजूरल्याने जारी केलेली सर्वसाधारण परिपत्रके क्र. १४/२०२०, १७/२०२०,
 २०/२०२० आणि ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१,
 कंपनी कायदा, २०१३ मधील इतर लागू तरतुद्धी आणि त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम आणि सेबी (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या
 आणि प्राटीकरणाच्या आवश्यकता) नियम, २०१५ अन्वये, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सुरुनेत नमूद करण्यात
 आलेले कामकाज करण्यासाठी, कंपनीच्या सदस्यांची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा **सुक्रवार, दिनांक १६ जुलै २०२१ रोजी
 दुपारी ०३:०० वाजता (भाप्रवेळ)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हिडीओ") अर्ध ऑनलाईन व्हिड्युअल माध्यमाद्वारे ("ओएलवीएम")
 आयोजित करण्यात आली आहे.

कंपनीने, एमसीडीए परिपत्रके आणि सेबी द्वारा जारी करण्यात आलेली परिपत्रके क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी१/
 सीआयआर/सी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्रके क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/ सीआयआर/
 पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ अन्वये, ज्यांनी कंपनीसाठी किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे (डीपीज)
 त्यांच्या ईमेल आयडीचे नोंदविण्या आहेत अशा सदस्यांना ईमेलने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व अधिसूचना २०२०-२१
 चा वार्षिक अहवाल २२ जून २०२१ रोजी पाहिले आहेत हे दस्तऐवज येथे देण्यात उपलब्ध आहेत:

- (i) कंपनीची वेबसाईट: www.hdfcfund.com येथे
 - (ii) स्टॉक एक्सचेंजवरील वेबसाईटवर म्हणजे बीएसई लिमिटेड - www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ
 इंडिया लिमिटेड - www.nseindia.com येथे
 - (iii) रजिस्ट्रार आणि कंपनीचे सभामाग हस्तांतरण (पॉट, मेसेज) केफिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) (पूर्वीची
 कार्या किन्हेटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने प्रसिद्ध) यांचेकडे <https://evolving.kfintech.com> येथे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीने आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे
 मतदान करण्याची (ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने संपूर्ण ई-मतदानाच्या प्रक्रियेचे योग्य आणि पारदर्शक
 पध्दतीने छाननी करण्यासाठी श्री. सुरज सिंग रोहन (सीपी ३२३३), एस्. एस्. रोहन असोसिएट्स प्रायव्हेट, प्रिव्हिएटिस कंपनी
 सेक्रेटरी यांची स्कुटिनायजर म्हणून नेमणूक केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुनेत ई-मतदानासंबंधी तपशीलवार
 सूचना देण्यात आल्या आहेत. सदस्यांनी खालील गोष्टीची नोंद घ्यावी:

- अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे १ जुलै २०२१ रोजी ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्ट्रारमध्ये/डिपॉझिटरीमध्ये यांचेबाबरी
 असलेल्या लाभधारक मालकांच्या यादीत आहेत असे सदस्य केफिनटेकद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-मतदान
 सुविधेचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुनेत नमूद करण्यात आलेल्या उतरांवर मतदान करू शकतील. अंतिम
 मुदतीच्या तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी समगार भांडवलात धारण केलेल्या इक्विटी समगाराच्या प्रमाणात
 मतदानाचे अधिकार असतील. ई-मतदानासंबंधी अधिक माहितीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पहा.
- दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सुरुवात दिनांक १२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरु होईल आणि सुक्रवार
 दिनांक १५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजता समाप्त होईल. सुक्रवार दिनांक १५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी
 ५:०० वाजता दूरस्थ ई-मतदानाचे मॉड्यूल अकार्यान्वित करण्यात येईल. एकदा सदस्याने एखाद्या उतरावर मतदान केले की
 त्या सदस्याला त्यात नंतर बदल करणे शक्य नाही.
- वरील हून अधिक, जे सदस्य व्हीसी/ओएलवीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी दूरस्थ
 ई-मतदान पध्दतीने उतरावर मतदान केले नसेल आणि त्यांना मतदान करण्यातून अन्यथा प्रतिबंध केला नसेल, असे सदस्य
 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ई-मतदान पध्दतीने मतदान करण्यास पात्र असतील. सदस्य दूरस्थ ई-मतदान पध्दतीने मतदान
 केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यास पात्र असतील. सदस्य फक्त एकाच पध्दतीने मतदान
 करू शकतील म्हणजे एकाच दूरस्थ ई-मतदान पध्दती किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करणे. सदस्याने दोन्ही
 पध्दतीने मतदान केल्यास फक्त दूरस्थ ई-मतदान पध्दतीने केलेले मतदान लागू असेल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये
 केलेले मतदान अवैध ठरविण्यात येईल.
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य बनवल्यास, आणि तिच्याबाबरी
 अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे दिनांक १ जुलै २०२१ रोजी सभामाग असल्यास, सदर व्यक्तीने दूरस्थ ई-मतदानासंबंधी
 आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएलवीएम द्वारे उपस्थित राहणे व वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करणे
 ह्यांसंबंधी तपशीलवार सुचनांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पहावी. त्या संदर्भात काही चौकशी करायची असल्यास,
 सदस्यांनी evolving@kfintech.com येथे किंवा shareholders.relations@hdfcfund.com येथे लिहावे.
- डिपॉझिटरीअलाइड स्वरूपात सभामाग धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अड्रेसिने नोंदविले नाहीत अशा सदस्यांना
 संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांच्या ई-मेलची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे आणि छापील
 स्वरूपात सभामाग धारण करणाऱ्या सदस्यांना, २२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदानासंबंधी सूचना आणि
 व्हीसी/ओएलवीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यासंबंधी सूचना यासह वार्षिक अहवाल २०२०-२१ ची
 इलेक्ट्रॉनिक प्रत मिळविण्यासाठी, केफिनटेक यांचेकडे einward.ris@kfintech.com येथे त्यांच्या ई-मेल अड्रेसिने मध्ये
 सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ई-मतदान करण्यासंबंधी काही चौकशी आणि/किंवा तक्रार असल्यास, सदस्यांनी
<https://evolving.kfintech.com> (केफिनटी वेबसाईट) येथील डाऊनलोड भागात असलेले हेलप व वाच्यर विचारले जाणारे
 प्रश्न (एफएएलडी) आणि ई-मतदानासंबंधी उपयोक्त्या पुस्तिका पहावी किंवा अधिक स्पष्टीकरणासाठी केफिनटिया श्रीमती
 एन. कृष्ण प्रिया, सीनियर मॅनेजर, सांख्यीकी evolving@kfintech.com येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०४०-६७९६ १५१०
 येथे संपर्क साधावा किंवा केफिनटेकचा टोल फ्री क्रमांक १-८००-३०९४-००१ वर संपर्क साधावा.

सेबी (लिस्टिंग व प्राटीकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ मधील आणि कंपनी कायदा, २०१३ मधील तरतुद्धी आणि त्या
 अंतर्गत करण्यात आलेल्या नियमांसोबत वाचले असता, ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या अधिसूचना सदस्यांनी लाभांशाची
 पात्रता मिळविले असतील. कंपनीचे सदस्यांचे रजिस्ट्रार आणि सभामाग हस्तांतरण पुस्तिका सुक्रवार दिनांक १ जुलै २०२१
 पासून ते सुक्रवार, दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश मंजूर करण्यात आल्यास,
 वार्षिक सर्वसाधारण सभेनंतरच्या दिवसापासून म्हणजे दिनांक १६ जुलै २०२१ नंतर त्यांचे वित्तगाणे काम सुरू करण्यात येईल.

एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड करिता
 सहाई/-
 सिल्विया फुराओ
 कंपनी सचिव
 एसीएस: १७७७६

ठिकाण: मुंबई
 दिनांक: २३ जून २०२१

जे संबंधित

असतील त्यांचा

सूचना घ्यावी की, आमचे अशिल ने. अर्चवर्ड
 डेव्हिड लि. यांनी मुंबई शहराचा नोंदणीकृत
 जिल्हा आणि उप-जिल्हामधील ब्रह्ममुंबई
 महानगरपालिकेच्या विभाग, कुलाबा, बाँड ए
 येथे स्थित असलेले आणि वसलेले सी.एस. ए.
 क्र. १३/१२२ धारक जमिन किंवा पैदावान
 बांधकामातील १ली पास्ता लेन, कैलास पर्वत
 हॉटेलवर, कुलाबा, मुंबई ४००००५ येथे
 स्थित भेला महाल को-ऑप. शा. लि. चा
 प्लॉट क्र. ३ संबंधित ०४/०९/१९८९
 रोजीचा मूळ शेअर प्रमाणपत्र धारक क्र. ३ सह
 नामाधिकारचे सर्व मूळ दस्तावेजे
 हलवले/गहाळ झाले आहे. वरीलमूद
 दस्तावेजे हे आमच्या अशिलान्द्वारे अचक
 प्रयत्न/शोधानंतरही सांगडलेले नाही.
 आमच्या अशिलानी कुलाबा पोलिस स्टेशन,
 मुंबई येथे १५/०६/२०२१ रोजीस
 अनुक्रमांक ४६६/२०२१ अंतर्गत गहाळ
 दस्तावेजांची तक्रार दाखल केली आहे.
 पुढे सूचना घ्यावी की, कोणताही व्यक्ती,
 संस्था (वित्तीय किंवा अन्यकाही) ज्यांना
 सदर प्लॉटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा
 हक्क असे की वारसाहक्क, शेअर, विक्री,
 गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, पावना,
 भेट, कब्जा किंवा भार जर अस्तव्यास नसे
 निम्नव्याक्षरीकारांना त्यांच्या / तिच्या/
 त्यांच्या दाव्यांच्या सर्व पुढच्या दस्तावेजांसह
 या सूचनांच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५
 (पंधरा) दिवसांत कळवावे बसू केल्यास
 आधी तथा दाव्यांच्या संदर्भाशिवाय ना
 दावापत्र जारी करू आणि सहा व्यक्तींचे तसे
 दावे असल्यास ते स्वामीत मानले जातील
 आणि आमच्या अशिलान्तर बंधनकारक
 नसेल.

सही/-
 प्रेष पांडे
 कामधेनु असोसिएट्स - वकिल आणि
 कायदेशीर सल्लागार
 # १३-१४, गोकुळ हॉरीसोन, गुडेंचा
 झिल्ल्याच्या समोर, डाकूर गाव, कांदिवली
 (पूरु), मुंबई ४००१०१
 दूरध्वनी: ०२२ ९४४४ ०६७८९

कंट्रोल प्रिंट लिमिटेड
 सही/-
 तिना शाह
 दिनांक: २३ जून, २०२१

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपलब्ध अधिकारी

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंदणी. आणि प्रशासकीय कार्यालय :
 ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एम्बुकेनल कॅम्पस मार्ग,
 वीरा देसाई रोड लाग, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना

दी मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपशिलानुसार सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६०
 दिवसांत धक्कावी मागणीची मागणी करण्यासाठी खालील नमूद कर्जदार/हमीदारांना सरफेसी अँडर २००२ च्या कलम १३(२) च्या
 अनुषंगाने सूचना जारी केली आहे. सूचनेचे सदर प्रकाशन हे खालील कर्जदार आणि हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत
 आहे.

अ. क्र.	कर्जदार/हमीदारांचे नाव	मागणी सूचना तारीख आणि धक्कावी रक्कम	स्थायर मिळवता येणारे आणि तारणा मतेचे मालक
१.	श्री. प्रभाकर रामचंद्र वरले	१६/०६/२०२१ आणि	श्री. प्रभाकर रामचंद्र वरले आणि श्री. अर्चना प्रभाकर वरले
२.	श्री. मोहन, अंसिफ शशिब हसन खान	₹. २२,८१,९९९.३२ (₹१.०३.२०२१ रोजीस सह ०१.०६.२०२१ पासूनचे पुढील व्याज)	श्री. प्रभाकर रामचंद्र वरले आणि श्री. अर्चना प्रभाकर वरले
३.	श्री. सुरेश बळीमार सालूचे	-	श्री. सुरेश बळीमार सालूचे
४.	श्री. अनिषा सिताराम राजत	-	श्री. अनिषा सिताराम राजत
५.	श्री. प्रकाश लक्ष्मण वरले	-	श्री. प्रकाश लक्ष्मण वरले

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद रक्कम चुकती केली नाही तर
 बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफेसी अँडरच्या तरतुद्धीनुसार वरील नमूद गहाण मिळकत/तारणा मतेचा कब्जा घेतील आणि त्यानंतर तिलाव
 करतील.

कर्जदार/हमीदार यांना बँकेची लेखी पूर्व सहमती प्राप्त केल्याशिवाय वरील नमूद तारणा मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मागणे हस्तांतर
 करणाऱ्यासाठी सरफेसी अँडरच्या कलम १३(२) अन्वये प्रतिबंध सुद्धा लागू राहणार नाही असे नमूद आहे. सरफेसी अँडर, २००२ च्या कलम १३ (२) च्या
 सूचनेनुसार जी जाहीर सूचना आहे.

कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नव्याक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये मूळ सूचना प्राप्त करण्याचा सद्दा देण्यात
 येत आहे.
 दिनांक: २३.०६.२०२१
 ठिकाण: मुंबई

सही/-
 प्राधिकृत अधिकारी

प्रिसिजन कंटेन्युर्स लिमिटेड

नों. कार्यालय : माधव निवास सीएचएएसएल, फ्लॉट क्र. बी-१, १ला मजला, नाटकवाला लेन, एम. व्ही. रोड समोर, वॉरियली (पश्चिम),
 मुंबई-४०० ०९२. दूर: २८०६९०७०

सी.आय.एन. एल२२१११एमएल११११पीएलसी०५११००

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि बारा महिन्यांसाठी अंतिम लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(₹. लाखांत)

अ. क्र.	वर्गीकरण	संपलेली तिमाही ३१-०३-२०२०	संपलेली तिमाही ३१-१२-२०२०	संपलेली तिमाही ३१-०३-२०२१	संपलेले बारा महिने ३१-०३-२०२१	संपलेले वर्ष ३१-०३-२०२०
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१.	प्रवर्तनातून एकूण महसूल	०.०००	०.०००	०.०००	०.०००	०.४२०
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामुक्त पूर्वी)	(३.०६९)	(३.४६७)	(७.६७०)	(१३.९०६)	(२३.९९९)
३.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुक्त नंतर)	(३.०६९)	(३.४६७)	(७.६७०)	(१३.९०६)	(२३.९९९)
४.	कालावधीसाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुक्त नंतर)	(३.०६९)	(३.४६७)	(७.६७०)	(१३.९०६)	(२३.९९९)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरानंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरानंतर) धरून)	(१.१३७)	(२.८३७)	(६.०३०)	(१८.३८८)	(२०.३७४)
६.	सभामाग भांडवल (दरमिती मूल्या प्रत्येकी रु. १०)	२२३८.१२०	२२३८.१२०	२२३८.१२०	२२३८.१२०	२२३८.१२०
७.	इतर भांडवल	-	-	-	-	(४,५६६.६०३)
८.	प्रति सभामाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्वाधिक)	-	-	-	-	-
९.	मूलभूत	(०.०१४)	(०.०१५)	(०.०३४)	(०.०६२)	(०.१०७)
१०.	सीमितकृत	(०.०१४)	(०.०१५)	(०.०३४)	(०.०६	